

SHARP INDIA LIMITED

Registered Office & Factory

Gat.no. 686/4, Koregaon Bhima, Tal. Shirur

Dist. : Pune : Pin : 412 216
Phones : (02137) 670000/01/02

Fax : (02137) 252453

Website: www.sharpindialimited.com
CIN : L36759MH1985PLC036759

06.12.2022

To,

Corporate Relationship Dept, Bombay Stock Exchange Limited 25th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Company Scrip Code: 523449

Dear Sir,

Sub: Newspaper Clippings of the Notice of 37th AGM, E- Voting & Book Closure

Enclosed please find the Newspaper clippings of the Notice of our 37th Annual General meeting, E-Voting and Book Closure published in Financial Express –all editions and Loksatta – Pune Edition on 06.12.2022

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking you, Yours faithfully, For Sharp India Limited

Chandranil Belvalkar Company Secretary

FINANCIAL EXPRESS

City of Joy author Lapierre no more

PAROMITA CHAKRABARTI New Delhi. December 5

IN 2007, ON a visit to New Delhi ahead of the release of the English translation of Once Upon A Time In The Soviet Union, his account of travelling through USSR in 1956, the then 76-year-old French author Dominique Lapierre spoke of travelling through the cities of Minsk, Moscow, Kharkov, Kiev and others with his first wife Aliette and French photographer Jean-Pierre Pedrazzini.

As he recalled the tumultuous time in the post-Stalin USSR, it was not merely the political changes wrought under Nikita Khrushchev's regime that came to life. Lapierre painted an absorbing picture of the everyday life of Russians at a time when most of the roads were still dirt tracks and when the strong antiseptic smell of disinfectants in public toilets marked their 13,000 km trip. The "best part of the trip", the French raconteur reminisced, was when an old Soviet lady asked him to deflate one of the tires of their car, a French Marly, "... because she wanted to feel the gust of air from Paris," he said, during the course of an interview with The Indian Express.

Be it stories of the former Soviet Union or his observations of the lives of the most disadvantaged in Calcutta in the Eighties that formed the crux of his 1985 novel, *City of Joy*, it was the minutiae of the beating heart of cities and the lives of those often overlooked that formed both the fiction and nonfiction works of one of France's highest selling authors. The acclaimed French author and Padma Bhushan awardee passed away on Sunday, December 4. He was 91.

Lapierre was born on July 30, 1931. at Chatelaillon in France. His father's job as a diplomat led to a peripatetic childhood for Lapierre, who spent a considerable part of hitchhiking and travelling

across the US and doing odd jobs to fund his travels. It was this around time that Lapierre developed a flair for writing.

travel ogues would often be published

in papers in the JOY

At 18, Lapierre received a Fulbright scholarship to study economics at Lafayette College in Easton, Pennsylvania. Afterwards, he began his career as a reporter for the weekly news magazine, *Paris-Match*. Here he honed his journalistic instinct for a good story and his nose for deep-diving into what lay at the heart of events that would shape and inform his later work as a writer, too.

In 1954, when he was 23 and serving in the French army, Lapierre met a young American Larry Collins, who was a Yale graduate and who later became a journalist with Newsweek. The two went on to forge a deep friendship that later also translated into a successful literary partnership. Together, they wrote six bestselling books, including O *Jerusalem!* (1972) on the creation of the state of Israel; Freedom at Midnight (1975); Is Paris Burning?, on the liberation of Paris during World War II, that sold close to 10 million copies in 30 languages; and, *The Fifth Horseman* (1980) and Is New York Burning? (2005).

Is Paris Burning? and City of Joy were later made into films by René Clément in 1966 and Roland Joffé in 1992 respectively.

DHARANI SUGARS AND CHEMICALS LIMITED Regd. Office PGP House, New No.59, Sterling road, Nungambakkam, Chennai 600 034 CIN No: L15421TN1987PLC014454 Tel No: 91-44-2825 4176,2825 4609,2831 1313,2820 7482 Fax No.: 91-44-2823 2074

Email ID: secretarial@dharanisugars-pgp.com Website: www.dharanisugars.com 35"ANNUAL GENERAL MEETING OF DHARANI SUGARS AND CHEMICALS LIMITED TO

BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING OR OTHER AUDIO VISUAL MEANS AND REMOTE E-VOTING FACILITY. Ministry of Corporate Affairs ("MCA") by Circular No.2/2022 dated 05.05.2022 have allowed companies to hold their Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") of

Other Audio Visual Means OAVM") till end of 2022. Accordingly, the 35th AGM of the Company wil be held on Friday, 30th December 2022 at 11.00 a.m. through VC/ OAVM (e-AGM) and the shareholders can attend and participate in the e-AGM through VC/ OAVM only to transact the business that will be set forth in the 35th AGM Notice. n compliance with the aforesaid circulars and SEBI circulars dated May 13,2022 the Notice of 35"AGM along with the Annual report for the FY 2021-22 will be sent only by electronic mode to

those shareholders whose email IDs are registered with the Companies/Depositories. Shareholders may note that the Notice of AGM along with the Annual Report will also be available on the website of the Company at www.dharanisugars.com and website of the stock exchanges .e www.bseindia.com and www.nseindia.com hareholders may attend and participate in the AGM through the VC/OVAM facility only. The

nstructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Shareholders who have not registered their email lds with the depository participants, are

Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email IDs

with their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to submit their request with their valid email IDs to the Company at secretarial@dharanisugars-pgp.com for receiving all communications including annual report, notices, instruction for e-voting and participation in the

AGM through (VC/OVAM) etc. in electronic mode from the Company. The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on all resolutions as set forth in the AGM Notice. The manner of remote e-voting for shareholders holding shares in dematerialized and physical mode who have not registered their email Ids will be provided in the 35th AGM Notice and the details will also be made available on the website of the Company at www.dharanisugars.com.

By Order of the Board For Dharani Sugars and Chemicals Limited

Date: 06.12.2022 Place: Chennai -34

E P Sakthivel Company Secretary

Equippp Social Impact Technologies Limited (Formerly known as Proseed India Limited)

8th Floor, Western Pearl Building, Hitech City Road, Kondapur, Hyderabad-500081, Telangana. INFORMATION REGARDING 30TH ANNUAL GENERAL MEETING 30th Annual General Meeting ('AGM') of the members of the Company is scheduled to

be held on Friday, 30th December 2022 at 03.30 PM through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), pursuant to the applicable provisions of the Companies Act. 2013 read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020. May 05, 2020, January13, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated January 15, 2021 and May13, 2022 respectively, issued by the Securities and Exchange Board of India, in this regard to transact the businesses as set out in the Notice convening the 30th AGM. The electronic copy of the Notice of 30th AGM and Annual Report for FY 2021-22

will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants. Shareholders holding shares in dematerialized. are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their folio number, email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent CIL Securities Ltd. at rta@cilsecurities.com, if they have not registered their email addresses.

The Notice of 30th AGM and Annual Report for FY 2021-22 will also be made available on the Company's website at http://equippp.in and at the website of the stock Exchanges i.e. NSE & BSE at https://www.nseindia.com & www.bseindia.com and on the website of CIL Securities https://www.cilsecurities.com

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 30th AGM. Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of 30th AGM

For Equippp Social Impact Technologies Limited (Formerly known as Proseed India Limited) Sd/- Karthik V Potharaiu **Company Secretary and Compliance Officer**

Place: Hyderabad Date: 05th December 2022

Reg. Office Address:

Room No. 144, C-Wing,

Website: www.hpil.co.in

Email: info@hpil.co.in

Date: 05.12.2022

financialexp.epap.in

Place: Delhi

Nirman Bhawan, Maulana

Azad Road New Delhi, 110001

CIN: L70101DL2005GOI132162

HEMISPHERE PROPERTIES INDIA LIMITED

M.No.: A53054

(A Government of India Enterprise)

हेमीस्फेयर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड

(भारत सरकार का उपक्रम)

18TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION In view of prevailing Covid-19 pandemic and as per MCA and SEBI circulars of holding of AGM through VC/OAVM, notice is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the members of Hemisphere Properties India Limited will held on Wednesday, December 28, 2022 at 10.00 AM IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the notice. Notice of AGM along with Annual Report 2021-22 would be sent only through electronic mode to those shareholders whose e-mail addresses are registered with Depositories/Registrar & Share Transfer Agent (RTA) and would also be available on the Company's website at www.hpil.co.in and the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com Further, the Company to provide e-voting facility through CDSL to all the eligible shareholders i.e. those members whose names appear on the cut-off Date i.e Wednesday, December 21, 2022 as beneficial owners in the records of NSDL and CDSL in respect of dematerialized shares and whose names would appear as Members in the Register of Members of the Company in case of physical shares. The voting period would begin on Sunday, December 25, 2022 (9:00 a.m. IST) and end on Tuesday, December 27, 2022 (5:00 p.m. IST). The book closure shall be from Thursday, December 22, 2022 to Wednesday, December 28, 2022 (both days inclusive) Members holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Depositories/RTA may cast their votes through remote e-voting or through e-voting system during the meeting and shareholders are requested to refer the instructions for e-voting given in the Notice. Members who have not registered their e-mail addresses so far or want to change it, are requested to register/change the same with their Depository Participant /RTA, so as to receive all the communications electronically. Members who would like to ask questions during the AGM, may send their questions or may register themselves as a speaker by sending a request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number and mobile number at agm@hpil.co.in not later than 5:00 p.m., 20th December, 2022. The Company reserves the right to limit the number of members asking questions depending on the availability of time at the AGM. mentioned shareholders.

> For Hemisphere Properties India Limited (Company Secretary & Compliance Officer)

Place: Hyderabad

Date: 02.12.2022



is" and "without recourse" basis

Reg. Office - IDBI Tower, WTC Complex

Transfer of Residual Loan Exposures IDBI Bank Ltd. invites bids for transfer of residual loan exposures of DC Industria Plant Services Pvt Ltd. to the eligible permitted entities on "as is where is, as is what

For details please visit Bank's website www.idbibank.in. Click on Quick links> Notices & Tenders. For further details, you may contact at emailassignment@idbi.co.in.

The Bank reserves the right not to go ahead with the proposed transfer at any stage. without assigning any reason. Bank reserves the right to accept or reject any bids.

Dy. General Manager

NPA Management Group

Corporate Office

Place-Mumbai Date-06.12.2022

DEBTS RECOVERY TRIBUNAL - III, CHENNAI 6th Floor, Additional Office Building, Shastri Bhavan, Haddows Road, Nungambakkam, Chennai 600 006.

Canara Bank, Ambattur SME Branch Certificate Holder

Dated: 02/12/2022

M/s Future Teckniks P Ltd & others **Certificate Debtors**

DEMAND NOTICE M/s Future Teckniks Private Ltd.,

Rep. by its Managing Director M. Balasubramaniam, S/o Munusamy Smt. Chitra Balasubramaniam

DRC No. 392/2019

W/o M. Balasubramaniam, Address of Srl No 1 to 3:-W-564, Javantha Serene F-1, Park Road, Anna Nagar West Extension, Chennai - 600 101 V. Jagadeesha, Erstwhile Chief Manager Canara Bank,

Ambattur SME Branch Padi, Residing at Flat No.4-D. 10th Block, Jain Sundarbans, Nolambur, Chennai Sukash Chandrasekaran, 21, Balaji Nivas,

5th Cross, Christ School Road Bhavani Nagar, M/s Mangal Roayal Jewels Rep by its Partner Meghraj Jain No.401, Sheela Niwas, Ramabai

Chemburkar Marg, Vile Parle, Mumbai - 400 057 M/s Mangal Bullion Pvt. Ltd., Rep by its Director Ajit Jain, No.301, 3rd Floor, Konark Royal, Rama Bai Chemburkar Marg, Near Suncity Theatre Vile

Parle, Mumbai- 400 057 M/s Chiero Trading Pvt. Ltd., 6/1638, 3rd Floor, C. No.303, Front side, Shiva Sadan, Gundi Sheri,

Mahindharpura, Surat, Gujarat-395 003 M/s Yash Vikram Developers, Rep by its Partner No.9, Bubna Shopping Centre, S.V. Road, Kandivali (West), Mumbai- 400 067

(10) M/s Madan Impex Pvt, Ltd. Rep by its Director Dwarka Dham, Room No.6, B.P. Road, Kharigaon, Bhaindar Thane, Maharashtra - 401 101 M/s Galaxy Trading Company Rep by its Partner Zahir

Abbas Mohamed Ali Patel Flat No.404, B Wing,

Pancharatna Apartment Mumbra Devi Road.

Mumbra, Thane-400 612 (12) UBCOOL Future Tech Pvt. Ltd, Rep by its Director Flat A-1201, A Wing, Lakshachandi Heights Gokuldham Goregaon East, Mumbai - 400 063

(13) M/s Ganesh Spinners Pvt. Ltd., Rep by its Director, Hanuman Building, Picket Road Above Hanuman Manan Mumbai-400 002

(14) Saroj Devi Jain, 41-43, Chankyapuri Society,

M/s Sri Sri Mal Gems Pvt. Ltd., Rep by its Director, Room No.3, Ground Floor, Karnat Chawl 318/B.

Thakurdwar, Mumbai-400002 (16) Mr. Dinesh Sharma, Prop, Zeal Enterprises Ground Floor, Bhaiseth Ishwar Das Building New bhatwadi, Avatika Bai Gokhale Marg Opera House, Near Marwadi School,

(17) Prashant Rasiklal Doshi, M/s Deepak Trading Co Room No.7, Wadgaonkar Building, 1' Floor J Jitendar Road, Malad (East), Mumbai 400,097

Narahan Sinh Solanki, M/s Aastha Gems C/1765, 1st Floor, Lal Darwaja Gundi Sheri, Surat, Gujarat 395 003 (19) Vasudev Vagataram, Prop, Rolex Trading Co GF 4, WP Abhinandan Building Near Cotton Exchange.

Bhuleshwar Kalbadevi Road, Kalbadevi, Mumbai-400 002 (20) M/s Pensiv Real Estate Pvt. Ltd., Rep by its Director, Office No.12, Building No.8 Baba Ramdev Society, Pratiksha Nagar, Sion, Opposite Swami Samarth Mandir,

M/s Pulkit Impex Pvt. Ltd., Rep.by its Director- Anand Kumar Jain, K-140, Room No.8, 1° Floor, Cavel Coss Lane, No. 7, Chira Bazar, Mumbai-400002 Sanjay Rasiklal Doshi, Prop. M/s Nita Enterprises, Room

No.7, Wadagaonkar Building Jitendra Road, Malad (East), Mumbai-400 097

(23) Deepak Laddha, M/s Bhagyashri Gems 103, Ratana Residency, 150 Feet Road, Near HDFC Bank, Bhayander, Thane, Mumbai-401 101

(24) Ason Trading Company C/o Axis Bank, Bandra Reclamation Branch, Opp. Lilavati Hospital, Bandra (West), Mumbai-400 050

(25) Ashirwad Enterprises C/o ING Vysya Bank, Nariman Point Branch, No.210, Mittal Towers, Ground Floor, A-Wing, Nariman Point Mumbai-400 021

(26) Choudhary Ambika Prasad Das, Director, Flat A-1201, A-Wing Lakshachandi Heights Gokuldham Goregaon East,

In view of the Recovery Certificate DRC No.392/2019 [Copy enclosed] issued on 17/12/2019 by the Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal-III Chennal, under Sub Sections 7 and 22 of Section 19 of the Recovery of Debts and Order dated 11/7/2019 in OA No.424/2014, specifying that an amount of Rs.28,95.05,390.65p (Rupees Twenty Eight Crore Ninety Five Lakh Five Thousand Threen Hundred Ninety and paise sixty five only] together with future interest @8% p.a. simple on Rs 19,70,34,275,97p from 12/07/2019 till the date of realization and also the costs, is due/recoverable from you, the details of which are given in the Annexure (DRC)

2. You are hereby called upon to deposit the above sum within 15 days the receipt of this notice to the Certificate Holder Bank. failing which the recovery shall be made as per the extant rules. 3. In addition to the sum aforesaid, you will be liable to pay all costs, charges, expenses incurred for the service of notice, other processes warrants and all other proceedings for the realization

4. This Demand Notice is being published in the Newspaper since the earlier one dated 30/12/2019 sent to the above Certificate Debtors No.9.10.13.7.12. 14.15.17. 8.21.19.2.24. 20, 19, 4 & 3 returned "UNSERVED". The next date of hearing is fixed on 19/12/2022 at 11.30 am.

Given under my hand and seal of this Tribunal on this 2nd day of December 2022

(NARESH KUMAR) RECOVERY OFFICER



BHEEMA CEMENTS LTD

www.bheemacements.net

Regd. Office: 6-3652/C/A, Flat 5 A, "KAUTILYA" Amrutha Estates, Opp. Vijaya Bank, Somajiguda, Hyd-082. Mob: +91 90002 65555, +91 78931 27512, E-mail: corporate@bheemacements.in | CIN: L26942TG1978PLC002315

43rd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Members of the company will be held on Wednesday the 28th day of December, 2022 at 12:30 P.M. through Video Conferencing or Other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM dated 2nd December, 2022. The AGM Will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with numerous circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Securities Exchange Board of ndia (SEBI) circulars issued in this regard, permitting the holding of AGM Through VC/OAVN without physical presence of members at a common venue. Members will be provided with a facility to attend the AGM though electronic platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

The 43rd Annual Report for the FY 2021-22 containing the Notice to AGM, Board's Report, and Audited Financial Statements along with other annexures thereto, will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). If any member have not registered their email address with the Company/ Depository Participant(s) they shall get it registered to attend the meeting by contacting the Company/ RTA/their Depository Participant (DP).

All the Members of the Company are Informed that, in compliance with applicable rules and regulations, members are provided with the facility to cast their votes on the resolutions set forth in the notice of AGM using electronic voting means (E-voting) provided by CDSL, the voting rights of the members shall be in proportion to their holding of shares in paid-up equity share capital of the Company as on Friday, 23rd December, 2022('Cut-off date'). Members holding their shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date may may cast their votes electronically on the resolutions set out in the notice of the AGM through remote E-voting and voting at the AGM. The remote e-voting shall commence on Sunday, 25th December 2022 from 9:00 A.M. (IST) and ends on Tuesday, 27th December 2022 at 5:00 P.M. (IST) after the aforesaid period the portal Shall forthwith be blocked and shall not be available for

Those members who shall be present at the AGM through VC/OAVM facility and have not casted their votes on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting prior to the AGM. The members who have casted their votes through remote e-voting shall not be entitled to cast their vote again at the

CS Surabhi Agrawal, Practicing Company Secretary (M. No.: A56574; C.P. No. 23696) has been appointed as the scrutinizer to scrutinize the Remote E-voting process and E-Voting at the AGM in a fair and transparent manner.

Any persons who acquires shares of the Company and becomes member of the company after notice has been sent electronically by the company and holds shares as on the out-off date may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or our Share Transfer Agent M/s Aarthi Consultants Private Limited, having Mail ID info@aarthiconsultants.com. However. if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting votes.

n compliance will the above Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository participants on or before 2nd December, 2022.

Further Notice is given that pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act. 2013 that the Register of Members & Share Transfers Books of the Company will remain closed from Sunday, 25th December, 2022 from 9.00 A.M. (IST) to Tuesday, 27th December, 2022 from 5.00 P.M. (IST) (both day inclusive) for the purpose of AGM of the Company for the year 2021-22.

> Anshul Singhai Company Secretary & Compliance Officer

For Bheema Cements Limited



RASHTRIYA ISPAT NIGAM LIMITED (A Government of India Enterprise)

VISAKHAPATNAM STEEL PLANT MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT

EXPRESSION OF INTEREST

RINL, Visakhapatnam Steel Plant invites Expression of Interest (EOI) from prospective vendors having Manufacturing capability and interest to supply "High Performance Milling System (HPMS) for Bowl Mills of Boilers 1 to 6" in Thermal Power Plant (TPP) Department of Visakhapatnam Steel Plant. Interested firms are requested to submit their EOI for supply of above items/system. The detailed EOI document can be downloaded from website www.vizagsteel.com under menu Tenders/MM Department and CPPP Portal http://www.eprocure.gov.in/

For more details & corrigendums please visit regularly www.vizagsteel.com, http://www.eprocure.gov.in/epublish

COMPUAGE INFOCOM LIMITED

CIN: L99999MH1999PLC135914

Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, raham Firth Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel No: 022 - 67114444 | Fax No: 022 - 67114445 E-mail: investors.relations@compuageindia.com Website: www.compuageindia.com

COMPUAGE INFOCOM CONCLUDES RIGHTS ISSUE RECEIVED OVER SUBSCRIPTION OF 1.45X

Compuage Infocom Limited, distributor of Enterprise Solutions, Cloud Computing, IT Consumer and Hardware Services has closed its Rights Issue period with subscriptions amounting to approximately 1.45 times of the Issue Size.

Commenting on the success of the Rights Issue, Mr. Atul Mehta, Chairman &

Managing Director, said, "We at Compuage, are grateful by the response, as this will not only assist us in achieving our objectives, but also accelerate our strategic initiatives, such as growing our reach, driving the Company and will also allow us to more aggressively seize the growth possibilities that lie ahead." Statements in this document relating to future status, events or circumstances

are forward-looking statements based on estimates and the anticipated effects of future events on current and developing circumstances. Such statements are subject to numerous risks and uncertainties and the Company assumes no obligation to update forward-looking statements to reflect actual results, changed assumptions or other factors

For Compuage Infocom Limited

Place: Mumbai Date: 5th December, 2022

Hasti Pala Company Secretary

SHARP INDIA LIMITED Regd Office: Gat No.686/4, Koregaon Bhima, Taluka: Shirur, Dist. Pune – 412216

Phone No.: (02137) 670000/01/02 Fax No.: 02137- 252453 Website: www.sharpindialimited.com Email: chandranil.belvalkar@sil.sharp-world.com **CIN**: L36759MH1985PLC036759

NOTICE OF 37th AGM. E-VOTING & BOOK CLOSURE Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the members of the

Company will be held on Wednesday, 28th December 2022 at 12:00 noon (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) in accordance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 02/2022 dated May 5, 2022, 20/2020 dated May 05, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 14/2020 dated April 08, 2020 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") read with SEBI circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, (collectively referred to as "relevant circulars") allowing without the physical presence of the members at common venue. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only to transact the business set out in the AGM notice.

Audited Accounts etc. of the company for the financial year ended 31st March 2022 shall be sent by e-mail to all the members whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants in accordance with relevant circulars. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule No. 20 of the Companies (Management & Administration) Rules 2014 and Regulation 44 of

The 37th Annual Report of the company containing notice of the 37th Annual General

Meeting along with the explanatory statement, Director's Report, Auditor's Report,

of the businesses to be transacted at the aforesaid 37th Annual General meeting of the Company be transacted by electronic voting (remote e-voting Facility) through the e-voting services provided by Link Intime India Private Ltd (Instavote). a) The remote e-voting will commence on Sunday, 25th December 2022 at 09:00 a.m. and ends on Tuesday, 27th December 2022 at 05:00 p.m. IST. The e-voting module

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulation 2015, the items

shall be disabled by Link Intime for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The company is providing the e-voting facility to all the members holding shares in physical or dematerialized form as of the cutoff date – Wednesday 21st December 2022. b) The members may note that a) remote e-voting module shall not be allowed beyond 5:00 p.m on 27th December 2022 and the same may be disabled by Link Intime and once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be

allowed to change it subsequently.(detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting) b) The members who have cast their vote by remote e-voting prior to the 37th AGM may participate in 37th AGM through VC/OAVM facility but will not be entitled to cast their vote again through e-voting system during 37th AGM. c) The members participating in 37th AGM and who have not cast their vote by remote e-voting, shall be entitled to cast their votes through e-Voting system during 37th AGM; and d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by depositories as on the cut-off date only shall be able to avail the facility of remote e-voting, participating in the 37th AGM as well as e-voting during 37th AGM.

c) Any person who acquires Shares of the Company and become a Member of the Company after the dispatch of the 37th AGM Notice and holds shares as on the cut-off date, i.e. 21st December 2022 may obtain the login Id and password by sending a request at umesh.sharma@linkintime.co.in. However if the member is already registered with Link Intime for e-voting, then existing user ID and password

d) The instructions for joining the AGM are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

e) Mr. Sridhar G. Mudaliar failing him Mrs. Meenakshi Deshmukh. Partners M/s. SVD & Associates, Company Secretaries has been appointed as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and caste vote through the e-voting system during the meeting in fair and transparent manner.

A copy of the 37th AGM Notice and Annual Report for Financial Year 2021-22 is available on the website of the Company at www.sharpindialimited.com and on the website of stock exchange at www.bseindia.com and on the website of Link Intime www.linkintime.co.in.

g) In case the physical shareholder has not registered his / her / their email address with the Company / its RTA and not updated the Bank Account details, the following instructions to be followed:

- The shareholder may please forward a letter duly signed by him / her containing email ID, mobile number and Bank Account details along with self-attested copies of PAN and Aadhar Cards and cancelled cheque leaf of his / her bank account. In case cheque does not contain sole / first shareholder's pre-printed name then also attach 1st page of bank

- In case of Shares held in Dematerialised (Demat) mode, the shareholder may please contact their Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP. In case of any queries regarding remote e-voting, related to login through Depository i.e. NSDL/CDSL, they may contact the respective helpdesk given below:

securities in demat mode with NSDL login can contact NSDL helpdesk by sending

Helpdesk details

Members facing any technical issue in

	a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 or 22-23058542-43.

Login type

Place: Pune

Date : 06/12/2022

Individual Shareholders holding

shareholders & evoting service Provider is LINKINTIME. In case shareholders/ members holding securities in physical mode/ Institutional

Helpdesk for Individual Shareholders holding securities in physical mode/ Institutional

shareholders have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in. under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000 Pursuant to section 91 of the Companies' Act, 2013 read with Rule No.10 of the

Companies (Management & Administration) Rules, 2014, and the Register of Members and Share Transfer Books of the company shall remain closed from Thursday 22nd December 2022 to Wednesday, 28th December 2022 (both days inclusive) for the purpose of 37th Annual General Meeting of the Company.

> For Sharp India Limited **Chandranil Belvalkar Company Secretary**

By the order of the Board of Directors



कॉनकॉर CONCOR

Place: Kolkata

Date: December 05, 2022

CONTAINER CORPORATION OF INDIA LTD. एक नवरत्न कम्पनी (भारत सरकार का उपक्रम) A Navratna Company (A Govt. of India Undertaking) SIC Business Park, New MDBP Building, 3rd Floor, Okhla Ind. Estate, New Delhi- 110020

TENDER NOTICE (E-Tendering Mode Only CONCOR's Central Site at ICD / TKD, New Delhi.

ender No. Vame of Work Open Tender in Two Bid System for Supply, Installation, Commissioning & Testing of Syslog Server in HA mode with one year warranty and two years AMC support at stimated Cost ompletion Period 90 Days (period for Supply, Installation, Testing, Commissioning, acceptance an one-month successful run). One year warranty and two years AMC Support after ₹3,82,825.00/- (Three Lac Eighty Two Thousand Eight Hundred Twenty Five only) amest Money Depos 3% of total awarded contract value \$1,000,00/- Inclusive of all taxes and duties through e-payment ost of Document ₹4,000,001- plus taxes as applicable. (Non-refundable) through e-payment ender Processing Fee From 06/12/2022 1100 hrs. to 27/12/2022 (up-to 1700 hrs.) late of Sale (Online) late & Time of submission of tender | 28/12/2022 up to 1700 hrs

> Regd. Off.: DN 32, Sector V, Salt Lake, Kolkata - 700091 CIN: L67190WB2014PLC204622 | Phone: 91-33-6609 0909 Fax: 91-33-6609 0502 | Email: investors@bandhanbank.com

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE(S) Notice is hereby given that the under mentioned Equity Share Certificate(s) of Bandhar

For eligibility criteria and other details please log onto www.concorindia.com or eprocure.gov.in www.tenderwizard.com/CCIL Bidders are requested to visit the websites regularly. CONCOR reserves the right to rejorance or all the tenders without assigning any reasons thereof. For complete details logon to www.tenderwizard.com/CCIL.

Bank Limited (the 'Bank') has been reported as lost/ misplaced/ irretrievable and the registered holder(s)/Claimant(s) of the said Equity Shares have applied to the Bank to

Folio	Name of the	No. of	Distinct	tive Nos.	Certificate
No.	Shareholder(s)	Shares	То	From	Nos.
BAN1168519	Shampa Mukherjee Kallol Mukherjee	2,272	1608808293	1608810564	1095031

lodge such claim(s) in writing with necessary supporting document(s) at the office of the Bank's Registrar and Transfer Agent ("RTA"), KFin Technologies Limited (Unit: Bandhan Bank Limited) at Selenium Tower B, Plot Nos. 31&32, Financial District, Nanakramguda. Serilingampally Mandal, Hyderabad 500032, Telangana, within 15 days from the publication of this Notice, beyond which no claim(s) shall be entertained and as per the SEBI Circular dated January 25, 2022, Letter of Confirmation will be issued to the registered holder(s)/ Claimant(s). Accordingly, the original share certificate(s) shall stand cancelled.

Indranil Banerjee



Notice is hereby given that the Company is seeking approval of the members by way of

special resolution through Postal Ballot for shifting its registered office from the State of assam to the State of West Bengal. In terms of Section 108 and 110 of the Companies Act. 813 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standards on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), as amended and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meeting/conducting postal ballot process through eoting vide General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31, 2020 and Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and Circular No. 20/2021 dated December 8, 2021, Circular No. 2/2022 and 3/2022 dated May 5, 2022 in view of the COVID-19 pandemic (collectively eferred to as "MCA Circulars") and other applicable laws, regulations and notifications including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force). he Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with Explanatory statement pursuant to Section 102 of the Act on December 5, 2022 by e-mail to those nembers whose e-mail addresses are registered with the Company/Depositories/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") as on the cut-off date December 2, 2022.

Circulars and SS-2, the Company is providing remote e-voting facility to its Members, to enable them to cast their vote electronically instead of submitting the Postal Ballot Form physically. The communication of assent or dissent of the members to the resolution would take place through remote e-voting system only. The Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("LIIPL") for the purpose of providing remote e-voting facility to its Members. The Postal Ballot Notice will be available on the website of the company i.e.

The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on December 2, 2022 ("Cut-off date") Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on e-voting period will commence from 9.00 a.m. (IST) on Tuesday, December 6, 2022 and vill end at 5.00 p.m. (IST) on Wednesday, January 4, 2022. The Remote e-voting module

Depositories/RTA, may register the same by completing the process for registration of the

numbers to the Company's Registrars and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, C - 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083; Telephone: +91-022-49186270; Fax: +91-022-49186060; Email:mt.helpdesk@linkintime.co.in; Website: www.linkintime.co.in

registered/updated their email addresses and mobile numbers with the

Demat Holding

date for e-voting may register for e-Voting facility of Link Intime as under: Open the internet browser and launch the URL: https://instavote.linkintime.co.in Click on "Sign Up" under 'SHARE HOLDER' tab and register with your following

Folio Number registered with the Company. B. PAN: Enter your 10-digit Permanent Account Number (PAN) (Shareholders who have

with your DP / Company - in DD/MM/YYYY format)

). Bank Account Number: Enter your Bank Account Number (last four digits), as

Shareholders/ members holding shares in physical form but have not recorded 'C' and 'D', shall provide their Folio number in 'D' above

at least one special Character (@!#\$&*), at least one numeral, at least one alphabet and at least one capital letter)

E-voting page will appear. I. Refer the Resolution description and cast your vote by selecting your desired option 'Favour / Against'(If you wish to view the entire Resolution details, click on the 'View

V. After selecting the desired option i.e. Favour / Against, click on "Submit". A confirmation box will be displayed. If you wish to confirm your vote, click on 'Yes', else to change your vote, click on 'No' and accordingly modify your vote.

or detailed instructions pertaining to Remote e-voting, members may please refer Notes' in the Postal Ballot Notice. For any query connected with the Resolution proposed o be passed by means of Postal Ballot through Remote e-voting, members may contact Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), Link Intime India Private Limited LIPL), C - 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083; Telephone: +91-022-49186270;Fax:+91-022-49186060; Email: mt.helpdesk@linkintime.co.in: or Mr. awkush Prasad, Company Secretary & AVP-Legal of the Company by sending email at awkush.prasad@greenpanel.com or call at +91-033-40840600, Address: 2" Floor,

conclusion of the remote e-voting. The result of the postal ballot along with the Scrutinizer report would be intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited where the equity shares of the Company are listed and would also be placed on the vebsite of the Company i.e. www.greenpanel.com and also on the website of LIIPL, at https://instayote.linkintime.co.in. Further, the results shall be displayed on the Notice Board of the Company at its Registered Office and Corporate Office for at least 3 days

Lawkush Prasad

Place: Kolkata

Date: December 5, 2022

GREENPANEL INDUSTRIES LIMITED

Registered Office: Makum Road, Tinsukia, Assam-786125, India Corporate Office: Thapar House, 2nd Floor, 163, S.P. Mukherjee Road, Kolkata-700026, India Phone No.: (033)-4084-0600, Fax No.: (033) 2464-5525, CIN: L20100AS2017PLC018272

Bandhan Bank Limited

Company Secretary

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION TO THE MEMBERS

n compliance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations and pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Act read with the Rules, the MCA

www.greenpanel.com and on www.bseindia.com, www.nseindia.com and https://instavote.linkintime.co.in. The Company has engaged LIIPL for providing the

acility of Remote e-voting to the Members of the Company.

he Cut-off date will be entitled to cast their votes by Remote e-voting. The Remote shall be disabled by LIIPL thereafter. Once the vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Those members whose e-mail address is not registered with the Company For the Shareholders holding shares in physical mode, who have not

Company are requested to furnish their email addresses and mobile

By contacting Depository Participant ("DP") and registering e-mail address and mobile number in demat account, as per the process advised

ogin method for Individual shareholders holding securities in physical form is. ndividual Shareholders of the company, holding shares in physical form as on the cut-off

A. User ID: Shareholders holding shares in physical form shall provide Event No

not updated their PAN with the Depository Participant (DP)/ Company shall use the sequence number provided to you, if applicable. . DOB/DOI: Enter the Date of Birth (DOB) / Date of Incorporation (DOI) (As recorded

recorded with your DP/Company. Set the password of your choice (The password should contain minimum 8 characters.

Click "confirm" (Your password is now generated). Click on 'Login' under 'SHARE HOLDER' tab. Enter your User ID, Password and Image Verification (CAPTCHA) Code and click on

Cast your vote electronically: After successful login, you will be able to see the notification for e-voting. Select 'View'

Thapar House, 163, S.P. Mukherjee Road, Kolkata - 700026, West Bengal, India. The results of the Postal Ballot will be announced within 2 working days from the time of

rom the date of declaration of voting results. For Greenpanel Industries Limited

Company Secretary & AVP-Legal

Email: investor.relations@greenpanel.com; Website: www.greenpanel.com

Any person(s) who has/ have any claim in respect of the such share certificate(s) should

GREENPANEL®



आरओएसएआरबी, ''जयंत स्वप्नपूर्ती'', ११८५/के, ३५बी, विद्यालंकार क्लासेस जवळ, पाचवी गल्ली, कोल्हापूर, ४१६००८. फोन नं. २६६१४५१. ई-मेल : SARPAN@bankofbaroda.co.in

ताबा नोटीस

चल व अचल मालमत्तेकरीता, परिशिष्ठ । नुसार,

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(१)अन्वये ज्याअर्थी, खाली सही करणार, **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये कर्जदार मोरया अलुकास्ट, सौ.अश्विनी विक्रम नलावडे (भागीदार) आणि सौ.वंदना धनंजय नलावडे (भागीदार), श्री.धनंजय शंकरराव नलावडे (जामीनदार), राहणार ज्योतिबा मंदिराजवळ, बुरली, ता.पलूस, जि.सांगली, आणि श्री.विक्रम शंकरराव नलावडे (जामीनदार), राहणार प्लॉट नं.२३, डॉ.पतंगराव कदम इंडस्ट्रिअल इस्टेट, पलुस यांना दिनांक०१.०१.२०१८ रोजी मागणी नोटीस पाठवून यांची दि. 09.09.209८ येणे असलेली रक्कम रु. ३७,४9,६९४/ - (रु. सदतीस लाख एक्केबाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव फक्त) अधिक भरणा करे पर्यंत करारातील दरानुसार व्याज, खर्च व इतर शुल्क सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली

वर उल्लेखिलेले कर्जदार हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरून वर उल्लेखिलेले कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ सह सदर कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (४) अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ०२ डिसेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. विशेषतः वर उल्लेखिलेले कर्जदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ बडोदा, आरओसार्ब शाखा कोल्हापूर यांच्या र.३७,४१,६९४/ - (रु. सदतीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे चौ-याण्णव फक्त) अधिक भरणा करे पर्यंत करारातील दरानुसार व्याज, खर्च व इतर शुल्क इ. बोजासह असेल. कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे कर्जदारांचे ध्यान आकर्षित करण्यात येत आहे, ज्यामध्ये तारण मिळकतीवरील बँकेचा बोजा उतरवून घेण्यासाठी उपलब्ध कालमर्यादेची तरतूद आहे.

चल मालमत्तेचे वर्णन

प्रत्यक्ष ताबा घेतेवेळी दि.०२.१२.२०२२ रोजी केलेल्या पंचनाम्यात नमूद केलेल्या यादीनुसार फॅक्टरी प्लॅट आणि मशिनरी

अचल मालमत्तेचे वर्णन

फॅक्टरी ची जमीन आणि इमारत, प्लॉट नं.२३, गट नं.७०, क्षेत्रफळ ४६२.४० चौ.मी. आणि शेंड चे बिल्ट अप क्षेत्रफळ ३००० चौ.फू., डॉ. पतंगराव इंडस्ट्रिअल इस्टेट, ता.पल्स, जि.सांगली. याच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे : पूर्वेस : प्लॉट नं.२४ (आयडियल इंजिनिअरिंग), पश्चिमेस: प्लॉट नं.२२ (जीबी आयर्न ॲण्ड स्टील), उत्तरेस: एम आय डी सी आणि इंडस्ट्रिअल इस्टेट मधील मोकळी जागा, दक्षिणेस : सोसायटीचा रस्ता.

ठिकाण : पलुस दिनांक : ०६.१२.२०२२ डॉ. जगदीश एन. पाटील, अधिकृत अधिकार्र बँक ऑफ बडोदा, आरओसार्ब कोल्हापुर

शार्प इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : गट नं. ६८६/४ कोरेगाय मिमा, तालुका : शिरूर, जिल्हा पुणे ४१२२१६ फोन नं.: (०२१३७) ६७००००/०१/०२ फॅक्स नं.: ०२१३७-२५२४५३ संकेतस्थळ : www.sharpindialimited.com ई-मेल : chandranil.belvalkar@sil.sharp-world.com सीआयएन : L36759MH1985PLC036759

> 3७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि पुस्तक बंद संबंधीत नोटीस

सूचित करत आहोत की, शार्प इंडिया लिमिटेड (द कंपनी) च्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी द्पारी १२.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हीडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा दुकश्राव्य (ओएव्हीएम) स्विधेद्वारे, कंपनी कायदा २०१३ आणि त्यातील अधिनियम व सेबी (नोंदणी कर्तव्ये आणि प्रकटन आवश्यकता) नियम, २०१५ नुसार सामान्य परिपन्नक क्रमांक ०२/२०२२ सह दिनांक में ५, २०२२, २०/२०२० दिनांक में ५, २०२०, १७/२०२० दिनांक एप्रिल १३, २०२० परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि दिनांक ०८ एप्रिल २०२० आणि कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रक क्र. सेबीकडे वाचलेले प्रकरण (एमसीए) परिपत्रक क्रमांक: SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ (एकत्रितपणे संबंधित परिपत्रके म्हणून संदर्भित) सामान्य ठिकाणी सदस्यांच्या भौतिक उपस्थितीशिवाय एजीएम नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात.

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची स्पष्टीकरणात्मक विवरण, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल, लेखापरीक्षित लेखा इत्यादीसह कंपनीचा ३७ वा वार्षिक अहवाल सर्वांना ई-मेलद्वारे पाठविला जाईल, ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदविले आहे वरील नमूद नियमाप्रमाणे, वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांची गणना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणना करण्याच्या हेतूने केली जाईल.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सह कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम क्र. २० आणि सेबी (नोंदणी कर्तव्ये आणि प्रकटन आवश्यकता) नियम २०१५ च्या नियम क्र. ४४ च्या तरतूदीनुसार कंपनीच्या वरील ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभैमधील कामकाजावर इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे (दूरस्थ ई-मतदान सुविधा) मतदान करता येणार आहे. कंपनीने लिंकइन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सह दूरस्थ ई-मतदान सुविधेसाठी करार केले आहे.

अ) ई-मतदान रविवार दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजल्या पासून ते मंगळवार दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (भारतीय प्रमाण वेळ) सुरु राहिल. त्यानंतर लिंक इनटाईम द्वारे ई-मतदान अक्षम करण्यात येईल. जे सभासद निर्धारित अंतिम तारीख बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी समभाग धारण करत असतील व ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्ट्रर मध्ये नोंदवले असेल ते सभेच्या नोटीसमध्ये विषद केलेल्या व्यवहाराबद्दल ई-मतदान करु शकतात.

ब) सभासदांनी नोंद घ्यावी की २७ डिसेंबर २०२२ सायंकाळी ५.०० वाजे नंतर ई–मतदान अक्षम केल्यानंतर त्यांना आपले मतदान करता येणार नाही. ई-मतदानाची कार्य पध्दती नोटीस मध्ये नमुद केली आहे. ज्या सभासदांनी वरील प्रमाणे ई-मतदान केले आहे ते सभासद ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभाग घेऊ शकतील परंतु त्या वेळेस मतदान करता येणार नाही. क) जी व्यक्ती कंपनीचे सभासद ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

अहवाल पाठवल्यानंतर परंतु २१ डिसेंबर २०२२ आधी समभाग धारण करतील अश्या व्यक्तीनेआपल्या लॉगईन आयडी व पासवर्डसाठी umesh.sharma@linkintime.co.in विनंती अर्ज पाठवावा तरी जर कोणी व्यक्ती आधीपासून लिंकइन टाईमच्या ई वोटींग मध्ये नोंद असेल तर तो त्याचा युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतो.

ड) सर्वसाधारण सभेमध्ये ऑनलाईन भाग घेण्याची कार्य पध्दती एजीएम च्या नोटीस मध्ये

इ) श्रीधर जी. मुदलियार यांच्या ना उपस्थित सौ. मीनाक्षी देशमुख, भागीदार ई-मतदान प्रक्रियांची नी:पक्ष छाननी करण्यासाठी मे एस.व्ही.डी आणि असोसिएट्स, कंपनी सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ) ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व वार्षिक अहवाल २०२१–२२ हे कंपनीच्या

संकेत स्थळावर <u>www.sharpindialimited.com</u> आणि <u>www.bseindia.com</u> स्टॉक एक्सेंजच्या वेबसाईट वर तसेच लिंकइन टाईमच्या www.linkintime.co.in वेबसाईट वर

ग) ज्या भौतिक भागधारकाने त्यांचा ईमेल आयडी व बँक खात्याची माहिती कंपनी अथवा आ.र.टी.ए. कडे नोंदवली अथवा अपडेट केली नसेल तर अशा सभासदांनी त्यासाठी अर्ज करावा व त्याबरोबर साक्षांकी प्रतीचे पॅन कार्ड, आधार कार्ड व कॅनसल्ड चेक (जर चेकवर नाव नसेल तर पासबुकाचे पहिले पान) जोडून अर्ज करावा.

ज्या सभासदांचे भागधारण डीमेंट मध्ये असतील तर त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटशी संपर्क साधावा.

डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल/सीडीएसएल द्वारे लॉगिनशी संबंधित द्रस्थ ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास, ते खाली दिलेल्या संबंधित हेल्पडेस्कशी संपर्क साधू

शकतात:	
लॉगीन चा प्रकार	हेल्पडेस्क तपशील
एनएसडीएल कडे डीमॅट स्वरूपातील सिक्युरिटीज धारण करीत असलेले वैयक्तिक समभागधारक	ज्या सभासदांना लॉगीन करतांना काही तांत्रिक अडचणी येत असतील त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्क शी संपर्क साधावा किंवा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा: 9८००-१०२०-९९० आणि 9८००-२२-४४-३०
सीडीएसएल कडे डीमॅट स्वरूपातील सिक्युरिटीज धारण करीत असलेले वैयक्तिक समभागधारक	ज्या सभासदांना लॉगीन करतांना काही तांत्रिक अडचणी येत असतील त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्क शी संपर्क साधावा किंवा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा: 0२२ - २३०५८७३८ अथवा ०२२- २३०५८५४२/४३

वैयक्तिक भागधारकांसाठी हेल्पडेस्क ज्यामध्ये फिजिकल मोड/ संस्थात्मक भागधारक आणि इव्होटिंग

सेवा प्रदाता लिंकइन टाईम आहे. रिमोट ई-मतदाना संदर्भात काही शंका असल्यास कृपया नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफ.ए.क्यु) जे इंन्स्टा मतदान पुस्तीका https://instavote.linkintime.co.in वर पाहावे किंवा माहिती करिता enotices@linkintime.co.in किंवा द्रध्वनीवर संपर्क साधावा. 022 - 8896 5000.

सूचना देण्यात येते की कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ नुसार यांच्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम क्रमांक १० नुसार यांचे रजिस्ट्रर आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक गुरुवार, २२ डिसेंबर २०२२ ते बुधवार, २८ डिसेंबर २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समावेश) कंपनीच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त बंद राहील.

संचालक मंडळाच्या आदेशावरून शार्प इंडिया लिमिटेड करिता चंद्रनील बेलवलकर कंपनी सचिव epaper .Toksatta.com

IndoStar Capital Finance Limited

Registered Office - One World Center, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound,

Senapati Bapat Marg, Mumbai - 400013, India

ताबा सूचना

[नियम 8 (1) आणि (2)]

ज्याअर्थी, याखाली नमुद केलेल्या सुरक्षित धनकोच्या प्राधिकत अधिकारींनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा 2002 ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या (नियम 3) यासह वाचलेल्या कलम 13(2) अंतर्गत प्रदान केलेल्य अधिकारांच्या अंमलबजावणीत सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणकोंवर फर्माविणारी दिनांकित 23-08-2022 मागणी सुचना निर्गमित करण्यात आली आहे.

ऋणको रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको तसेच आम जनतेस सुचना देण्यात येते की "इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड" चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाधरीकारांनी प्रत्येक मालमत्तेच्या अनुसार नमूद केलेल्या तारखे दिवशी सुरक्षा हित (अंमलबजावणी नियम, 2002 च्या नियम 8 यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम 13च्या पोट-कलम (4) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत वाखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. सुरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता कायद्याच्या कलम 13च्या पोट-कलम (8) च्या तरतदींकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत.

विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणतार्ह व्यवहार याखाली नमुद केलेली रक्कम व त्यावरील व्याज या रकमेकरिता "इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लि. च्या आकाराच्या विषयाधीन असेल.


लोन अकाउंट	ऋणको/ सह-ऋणकोचा	मागणी सूचनेची	ताब्याची	ताब्याचा
नंबर	तपशील	तारीख व सक्रम	तारीख	दर्जा
	श्री. प्रसाद लगड सौ. वैजयंती लगड से. वैजयंती एंटखाइजेस से. प्रसाद एंटखाइजेस श्री. राजेंद्र लगड श्री. राजेंद्र लगड श्री. निलेश लगड	रु. 2,34,09,168/- (रुपवे दोन कोटी चौतीस लाख नऊ हजार एकशे अडुसष्ट फक्त) दिनांक : 23/08/2022	24-11-2022	सांकेतिक ताबा


चतुःसीमा तपशीलः- उत्तरः दुकान, पूर्वः साइड मार्जिन, दक्षिणः प्रवेशद्वार, पश्चिमः साइड मार्जिन

स्थळ: पुणे, तारीख: 05/12/2022 स्वाक्षरी/-, प्राधिकृत अधिकारी, इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लि.



पुणे छावनी परिषद, भारत सरकार. रक्षा मंत्रालय, गोलीबार मैदान, पुणे 411001.





स्थळ: पुणे

तारीख: 05/12/2022

पत्र संख्या No.SWM/2022-23 दिनांक :5, Dec. 2022

PUBLIC NOTICE

Whereas in exercise of the powers conferred by section 3, 6 and 25 of the Environment (Protection) Act, 1986 (29 of 1986) (hereafter referred to as the said Act), the Ministry of Environment, Forest and Climate Change in the Government of India vide notification number S.O. 1357 (E), dated 8th April 2016 notified the solid Waste Management Rules, 2016.

And Whereas the said Solid Waste Management Rules, inter alia, shall be applicable to every urban local body, outgrowth in urban agglomerations, census town declared by the Registrar General and Census Commissioner of India, notified areas, notified industrial township, areas under the control of Indian Railways, Airports, Airbases, Ports And Harbours, Defence Establishments, Special Economic Zones, State and Central Government organizations, places of pilgrims, religious and historical importance as may be notified by respective State Government from time to time and to every domestic, institutional, commercial and any other non-residential solid waste generator situated in the areas except industrial waste, hazardous waste, hazardous chemicals, bio-medical wastes, e-waste, lead acid batteries and radio-active waste that are covered under separate rules framed under the said Act;

And whereas, clause (e) of rule 15 of the Solid Waste Management Rules, 2016 duty bounds the local authorities to frame bye-laws within one year from the date of notification of the said rules.

Now, therefore the following draft bye-laws, which the Pune Cantonment Board proposes to make in exercise of the powers conferred by Section 348 of the Cantonments Act, 2006 (41 of 2006) read with rule 15 of the Solid Waste Management Rules, 2016 is hereby published as required by sub-section (1) of Section 350 of the said act for the information of all persons likely to be affected thereby and notice is hereby given that the said draft byelaws will be taken into consideration by the Cantonment Board Pune after expiry of 30 days from the date of publication of this notice.

Any objection or suggestion which may be received from any person with respect to the said draft bye-laws, before the expiry of 30 days stated above will be considered by the Cantonment Board Pune. Objections or Suggestions if any, to these draft bye laws may be addressed to the Chief Executive Officer, Cantonment Board, Pune.

> CHIEF EXEXUTIVE OFFICER PUNE CANTONMENT BOARD (SUBRAT PAL)

punjab national bank tinend 🕣

झोनल सस्वा सेंटर : मुंबई १८१, १८वा मजला, मेकर टॉवर, 'ई" विंग, कफ परेड, मुंबई-४००००५, महाराष्ट्र.

सर्फेसी कायद्याअंतर्गत सुरक्षित मनेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (६)च्या तरत्दींसह वाचलेल्या वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा २००२ ची अंमलबजावणी अंतर्गत विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना.

आम जनतेस आणि विशेषकरून ॠणको आणि हमीदारांना याद्वारा सूचना देण्यात येते की सुरक्षित धनकोकडे गहाण असलेल्या/ गहाणवर असलेल्या खाली वर्णिलेल्या स्थावर मालमत्तेचा **विधायक/ प्रत्यक्ष/ सांकेतिक** ताबा सुरक्षित धनको/ बैंकेच्या **प्राधिकृत अधिकारी**द्वारा घेण्यात आला आहे, सदर स्थावर मालमत्तेची विक्री संबंधित ॠणको व हमीदारकडील बँक/ सुरक्षित धनकोनां देय असलेल्या तिच्या देणींच्या वसुलीकरिता याखालील तालिकेत नमूद केल्यानुसार तारखे दिवशी "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" य तत्वावर करण्यात येणार आहे. राखीव किंमत व इसारा रक्कम ठेव संबंधित मालमत्तेच्या अनुसार याखालील तालिकेत नमृद केल्यानुसार असेल. सुरक्षित मत्तेची अनुसूची

लॉट	शाखेचे नाव	गहाणवट स्थावर मालमतेचे	ए) सर्फेसी कायदा २००२,	ए) राखीव	ई-लिलावाची	सुरक्षित
नं.	खात्याचे नाव	वर्णन/ मालकाचे नाव	कलम १३(२) अंतर्गत	किंमत	तारीख/ वेळ	धनकोला ज्ञात भाराचा
	ऋ्णको/ गहाणकार/	(गहाणकाराचे नाव)	मागणी सूचना तारीख बी) ३१.०३.२०२२ रोजी	(रु.लाखात)		
	हमीदाराचे नाव व पता/		प्रमाणे थिकत स्वकम	बी) इरठे		तपशील
	खाते		सी) सर्फेसी कायदा २००२, कलम १३(४) अंतर्गत ताब्याची तारीख डी) ताबा प्रकार- सांकेतिक/ प्रत्यक्ष/ विधायक	सी) बोली वृद्धी रक्कम		तपशाल
(8				ए) रु. २२३९.००		ज्ञात
	मेसर्स एन.के. रिआल्टर्स (ॠणको)	येथे स्थित- प्लॉट नं. ९, सर्व्हे नं. १०८/१/१/१+ १०८/१/१/२+	तारीख म्हणजेच	बी) रु. २२४.०० सी) रु. १०.००	रोजी स. ११:०० ते	नाही
	११०, उद्योगक्षेत्र, मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००८०, महाराष्ट्र.	१०८/१/२+ १०८/२ व १०९, त्यावरील बांधकामासह एकत्रित, गाव कुनेनामा,ता.मावळ, महाराष्ट्र. जमीन एरिआ: २८५२.९० चौ.मी.+ एकूण बिल्ट-अप एरिआ: ६६५८५.२४ चौ.फू. मेसर्स एन.के. रिआल्टर्स	पुढील व्याज व आकार		दु. ०४:००	
7)	झोनल सस्त्रा सेंटर, मुंबई		ए) ३०,०७,२०२० वी) ह. १४ कोटी+ एनपीएची तारीख म्हणजेच ०१,०४,२०१९ पासून	ए) रु. ३१,३५	ह, ३,१४ रोजी स.	ज्ञात नाही
90	मेसर्स एन.के. रिआल्टर्स (ऋणको)			बी) रु. ३.१४ सी) रु. ०.१०		
	११०, उद्योगक्षेत्र, मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००८०, महाराष्ट्र.	सक न. २२६/१, छडा, नाशिक-पुणे रोड, महाराष्ट्र. बिल्ट-अप एरिआ: १३४० चाँ.फू. श्री. हितेश दामजी माजेठिया	पुढील व्याज व आकार			
3)	झोनल सस्त्रा सेंटर, मुंबई	मालमता-३: रो-हाऊस नं. २,	थे स्थित- जय माँ आशापुरा बी) रू. १४ कोटी+ एनपीएची बी) रू. २ ो-ऑप. हाऊ. सोसा. लि., तारीख म्हणजेच	ए) रु. २९.४५	२८.१२.२०२२ रोजी स. ११:०० ते दु.	ज्ञात नाही
	मेससं एन.के. रिआल्टसं	येथे स्थित- जय माँ आशापुरा को-ऑप. हाऊ. सोसा. लि.,		बी) रु. २.९५		
	(ऋणको)			सी) रु. ०.१०		
	११०, उद्योगक्षेत्र, मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००८०, महाराष्ट्र.		ह-पुणे रोड, महाराष्ट्र. पुढील व्याज व आकार -अप एरिआ: १२३० चौ.फू. सी) ०९.०७.२०२१		08:00	
8)	झोनल सस्त्रा सेंटर, मुंबई			ए) रु. २९.४५	२८.१२.२०२२	100000000000000000000000000000000000000
	मेसर्स एन.के. रिआल्टर्स	येथे स्थित- जय मॉ आशापुरा को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे		- 1997 - NA - 200 S.A.		नाही
	(ऋणको)	नं. २२६/१, छेडी, नाशिक-पुणे		सी) रु. ०.१० ११:०० ते दु	08:00 a G.	
	११०, उद्योगक्षेत्र, मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००८०, महाराष्ट्र.	रोड, महाराष्ट्र. बिस्ट-अप एरिआः १२३० चौ.फू. श्री. नितीन हिरजी ठक्कर	पुढील व्याज व आकार		00.00	
4)	झोनल सस्त्रा सेंटर, मुंबई	सेंटर, मुंबई मालमत्ता-५: रो-हाऊस नं. ४, ए) ३०.०७.२०२० रिआल्टर्स येथे स्थित- जय माँ आशापुरा बी) रु. १४ कोटी+ एनर्प		ए) रु. २९,४५	२८.१२.२०२२	ज्ञात नाही
	मेसर्स एन.के. रिआल्टर्स		बी) फ. १४ कोटी+ एनपीएची		रोजी स.	
	(ऋणको)	को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हें		सी) रु. ०.१०	११:०० ते दु.	
	११०, उद्योगक्षेत्र, मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००८०, महाराष्ट्र.	प्राह, महाराष्ट्र. पुढाल व्याज य आकार			08:00	

शर्ती व अटी: विक्री सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ मध्ये विहित केलेल्या शर्ती व अटी आणि खालील अधिक शर्तींच्या विषयाधीन असेल. (१) मालमत्तेची विक्री "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" या तत्वावर करण्यात येणार आहे. (२) यावरील अनुसूचीमधील विनिर्दिष्ट केलेल्या सुरक्षित मत्तेचा तपशील प्राधिकृत अधिकारीना असलेल्या उत्तम माहितीच्या अनुसार नमूद केला आहे, परंतु **प्राधिकृत अधिकारी** या घोषणेतील कोणत्याही चुका, असत्कथन किंवा लोपन याकरिता जबाबदार असणार नाहीत. (३) विक्रीचे आयोजन वरील तालिकेत नमूद केलेल्या तारीख व वेळेत https://www.mstcecommerce.com या वेबसाईटवर तरतुद केलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारा निम्नस्वाक्षरीकारामार्फत करण्यात येणार आहे. (४) प्राधिकृत अधिकारी जे काही असेल ते कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी लिलावाच्या अटींमध्ये बदल करण्याचा किंवा कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नामंजूर करण्याचा किंवा लिलाव पुढे ढकलण्याचा/ रद्द करण्याचा/ स्थिगत करण्याचा/ खंडित करण्याचा हक्क राख्न ठेवीत आहेत आणि या संबंधित त्यांचा निर्णय अंतिम व बांधील राहील. (५) नोंदणी आकार, स्टेंप ड्यूटी, कर, सांविधित दायित्वे, मालमतेवरील थिकत देणी, विद्युत देणी, इ. समाविष्ट सर्व सांविधिक देणी/ अटेन्डंट चार्जेस/ अन्य देणी खरीददाराद्वारा सोसावयाची आहेत. (६) डीएम अनुमती कागदपत्र प्रसिद्धीतील अनु क्र. १ कडील मालमत्तेच्या प्रत्यक्ष ताब्याकरिता स्वीकारली आहे. (७) विक्रीच्या सविस्तर शतीं व अटींकरिता, कृपया www.ibapi.in, www.mstcecommerce.com. https://eprocure.gov.in/epublish/app व www.pnbindia.in या वेबसाईटला भेट द्यावी. स्थळ: मुंबई, महाराष्ट्र (स्वाक्षरी/-) प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक, तारीखः ०६.१२.२०२२ पंजाब नॅशनल बँक, सुरक्षित धनकोकरिता

डी) सांकेतिक ताबा

ैं श्री. नितीन हिरजी ठक्कर

IndoStar Capital Finance Limited

Registered Office - One World Center, Tower 2A, 20th Floor, Jupiter Mills Compound,

Senapati Bapat Marg, Mumbai - 400013, India

ताबा सूचना

[नियम 8 (1) आणि (2)]

ज्याअर्थी, याखाली नमूद केलेल्या सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकारींनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा 2002 ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या (नियम 3) यासह वाचलेल्या कलम 13(2) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणकोंवर फर्माविणारी दिनांकित 25-08-2022 मागणी सचना निर्गमित करण्यात आली आहे

ऋणको रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की "इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड" चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक मालमत्तेच्या अनुसार नमूद केलेल्या तारखे दिवशी सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 8 यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम 13च्या पोट-कलम (4) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. सुरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता कायद्याच्या कलम 13 च्या पोट-कलम (8) च्या तरतदींकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत.

विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार याखाली नमुद केलेली रक्कम व त्यावरील व्याज या रकमेकरिता "इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लि. च्या आकाराच्या विषयाधीन असेल.

हणका/सह-ऋणकाचा तपशील	एकूण रक्षम आण मागणी सूचना दिनांक	ताबा दिनांक	ताब्याचा दर्जा			
श्री. शिंदे संजय शांताराम सौ. शिंदे अश्विनी संजय मे. हॉटेल राविज मे. संजय शांताराम शिंदे	1,48,18,560/- (रुपये एक कोटी अठ्ठेचाळीस लाख अठरा हजार पाचशे साठ फक्त) दिनांक :- 25/08/2022	24-11-2022	सांकेतिक तावा			
कर्ज क्रमांक	कर्ज खाते	कर्ज खाते क्रमांका नुसार स्क्रम				
SPUN02917-18000221	रु. 1,27,16,024/- (रुपये एक कोटी सत्तावीस लाख सोळा हजार चोवीस फक्त)					
SPUN13920-21000478	रु. 21,02,536/- (रु. एकवीस लाख दोन	रु. 21,02,536/- (रु. एकवीस लाख दोन हजार पाचशे छत्तीस फक्त)				
** * * *						

मालमत्तेचे वर्णनः- फ्लॅट क्र. 16, स्टिल्ट पाचवा मजला, बिल्डिंग सी, हिमाली सोसायटी, सीटीएस क्र. 1409 1410 एरंडवाना पुणे 411004 चतःसीमा तपशीलः- उत्तरः अंतर्गत सोसायटी रस्ता, पर्वः अंतर्गत सोसायटी रस्ता, दक्षिणः अंतर्गत सोसायटी रस्ता, पश्चिमः प्रवेशद्वार

IndoStar Capital Finance Limited

Registered Office - One World Center, Tower 2A, 20" Floor, Jupiter Mills Compound, Senapati Bapat Marg, Mumbai - 400013, India



स्वाक्षरी/-, प्राधिकृत अधिकारी,

इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लि.

ताबा सूचना

[नियम 8 (1) आणि (2)]

ज्याअर्थी, याखाली नमृद केलेल्या सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकारींनी वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा 2002 ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या (नियम 3) यासह वाचलेल्या कलम 13(2) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत सूचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणकोंवर फर्माविणारी दिनांकित 19-08-2022 मागणी सूचना निर्गमित करण्यात आली आहे.

ऋणको रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की "इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड" चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक मालमत्तेच्या अनुसार नमूद केलेल्या तारखे दिवशी सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 8 यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम 13च्या पोट-कलम (4) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. सुरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता कायद्याच्या कलम 13 च्या पोट-कलम (8) च्या तरतदींकडे ऋणकोंचे लक्ष वेधीत आहोत. विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही

व्यवहार याखाली नमूद केलेली रक्कम व त्यावरील व्याज या रकमेकरिता "इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिट- च्या आकाराच्या विषयाधीन असेल. कामको /सर-कामको ना

पकुण रक्षम आण मागणी सूचना दिनांक	तावा दिनांक	ताब्याचा दर्जा						
रु. 1,56,71,476/- (एक कोटी छप्पन लाख एकाहत्तर हजार चारशे शहात्तर फक्त) दिनांक:- 19/08/2022	कोटी छप्पन लाख एकाहत्तर हजार चारशे शहात्तर फक्त)							
कर्ज खाते क्रमांका नुसार रक्कम								
रु. 33,83,829/- (रुपये तेहतीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणतीस फक्त)								
					रु. 5,87,974/- (रुपये पाच लाख सत्याऐंशी हजार नऊशे चौरवाहत्तर फक्त)			
					1	मार्गणी सूचना दिनांक रु. 1,56,71,476/- (एक कोटी छपन लाख एकाहत्तर हजार चारशे शहात्तर फक्त) दिनांक:- 19/08/2022 कर्ज खाते र ह. 1,00,11,649/- (रुपये एक कोटी अकर्ग रु. 33,83,829/- (रुपये तेहतीस लाख त्र्याऐंश् रु. 16,88,024/- (रुपये सोळा लाख अट्ट्याएं	मार्गणी सूचना दिनांक दिनांक रु. 1,56,71,476/- (एक कोटी छप्पन लाख एकाहत्तर हजार चारशे शहात्तर फक्त) दिनांक:- 19/08/2022 कर्ज खाते क्रमांका नुसार रक्कम रु. 1,00,11,649/- (रुपये एक कोटी अकरा हजार सहाशे एकोणपञ्चास फक्त) रु. 33,83,829/- (रुपये तेहतीस लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणतीस फक्त) रु. 16,88,024/- (रुपये सोळा लाख अट्ट्याऐंशी हजार चोवीस फक्त)	

मालमत्तच वणन 1:- फ्लट क्र. 403, तिसरा मजला, बिल्डग ए प्रति अपारमेर एफ पी क्र. 36/2 वाकडेवाडी शिवाजीनगर पुणे 411005 चतुःसीमा तपशीलः- उत्तरः प्रवेशद्वार पॅसेज, पूर्वः साइड मार्जिन, दक्षिणः साइड मार्जिन, पश्चिमः लगतची विंग

मालमत्तेचे वर्णन 2:- कार्यालय क्र. 207, पहिला मजला, कमशियल बिल्डिंग, प्रीत चेंबर्स, फायनल प्लॉट क्र. 36/1 बॉम्बे पुणे रोड वाकडेवाडी पुणे 411005

चतुःसीमा तपशीलः- उत्तरः जिना, पूर्वः प्रवेशद्वार पॅसेज, दक्षिणः कार्यालय, पश्चिमः समोरचा मार्ग

तारीख: 05/12/2022

स्वाक्षरी/-, प्राधिकृत अधिकारी, इन्डोस्टार कॅपिटल फायनान्स लि.



चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः पहिला मजला, 'डेअर हाऊस', 2, एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई- 600 001.

ई-लिलाव विक्री सूचना (विक्री केवळ ई-बोली प्रक्रियेद्वारा) सरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 8 (6) च्या तरतदीसह वाचलेल्या वित्तिय मत्तेची सरक्षितता व पूनरचना आणि सरक्षा

हित कायदा, 2002 ची अंमलबजावणी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना. बाद्वारा आम जनतेस आणि विशेषकरून ऋणको व हमीदारांना सचना देण्यात येते की सुरक्षित धनकॉकडे गहाणवट असलेल्या / ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेचा रचनात्मक ताबा हाऊसिंग चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड (सीआयएन एल65993 टीएन 1978पीएलसी007576) सुरक्षित धनकोच्या प्राधिकृत अधिकारीद्वारा घेण्यात आला आहे, सदर स्थावर मालमत्तेची विक्री याखाली नमृद केलेल्या तपशीलानुसार "जसे आहे जेथे आहे", 'जसे आहे जे काही आहे", "जे काही आहे तेथे आहे" आणि 'कोणत्याही कारणाशिवाय' या तत्वावर सुरक्षित कर्जदाराच्या कतर्ज कराराच्या संदर्भातील लागू असलेले मुद्दल, थकबाकी (विलंब शुल्कासह) आणि 20/04/2021 पर्यंत व्याज सोबत भविष्यकालीन लागू व्याजाच्या वसूलीसाठी दि. 06/01/2023 रोजी दु. 02.00 ते 04.00 दरम्यान (निविदा कागदपत्रांच्या संदर्भातील प्रत्येकी 5 मिनिटांच्या स्वयंचलीत विस्तारासह) करण्यात येणार आहे:-

अ.	[7]	[बी]	[秖]	[डी]	[ई आणि एफ]	[जी]
क्र.	कर्ज खाते क्रमांक / ऋणको / गहाणकार / हमीदारांची नावे :	वसूल करावयाची धकबाकी सुरक्षित मत्ता	मालमत्तेचे वर्णन	ताब्याचा प्रकार	आरक्षित किंमत (रु.) बयाणा रक्कम (रु.)	लिलावाचा दिनांक व वेळ
	कर्ज खाते क्रमांक - X0HLSHK 00002359281 1. नजीर नाशीर शेख ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड शिरूर, पुणे महाराष्ट्र- 412210 2. रेश्मा नजीर शेख ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड शिरूर, पुणे महाराष्ट्र- पुणे महाराष्ट्र- 412210	(रुपये तीस लाख एकोणनव्वद हजार तीनशे अदुवाऐंशी फक्त)	पुढील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे - रो हाऊस नं. 03, भूखंड क्षेत्र मोजमाप 919.98 ची. फूट. म्हणजे 85.50 ची.मी. तळमजला मोजमाप क्षेत्र सुमारे 443.03 ची.फुट म्हणजे 41.19 ची. मीटर अधिक प्रथम मजला मोजमाप क्षेत्र सुमारे 686.78 ची.फुट म्हणजे 45.25 ची. मी. अधिक खुली जागा मोजमाप क्षेत्र सुमारे 122.08 ची.फुट म्हणजे 11.34 ची.मी. अधिक मागच्या बाजूला मोकळ्या जागेचे मोजमाप क्षेत्र सुमारे 59.07 ची.फुट. म्हणजे 5.49 ची.मीटर, एकूण मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 1111 ची.फूट. म्हणजे 103.26 ची.मी. "एन. पी. रो बंगलो" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजनेत आणि "रुद्र रेसिडेन्सी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात, जे भूखंड क्र. 5,6,7 गट क्र. 30, वर बांधले आहे. रामलिंग रोड, गाव- शिरूर, तालुका- शिरूर जिल्हा पुणे येथे स्थित आहे. विक्री करागनुसार सीमा		ह. 29,73,000/- ह. (रुपये एकोणतीस लाख त्र्याहतर हजार फक्त) ह. 2,97,300/- (रुपये दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे फक्त)	06-01-2023 रोजी दु. 02.00 ते दु. 04.00 वाजेपर्यंत (निविदा दस्तावेजामधील I अटीनुसार प्रत्येकी 5 मिनिटांच्या स्वयंकाल विस्तारांसह)

		विक्री करागनुसार सीमा		milet articy	
1. मालमत्ता पाहणीचा दि	गांक : 03-01-2	023	18		
2. बोलीवृद्धी रक्रम रु. 10	,000/- पटीतील	परवानगी आहे.			
3. बोली सादर करण्याची	/ ईंखे / सहभाग	चे विनंतीपत्राची शेवटचा दिनांक 05/01/2023 रोज	री सायं.	5 वा. किंवा त्यापूर	ff
2 कर्ज खाते क्रमांक X0HLUNP 00002161871 संगिता बाबू पटेल, फ्लॅट नंबर-2, सहावा मजला, साई सदन, एस. नं 52, आंबेगाव बीके, पुणे हवेली महाराष्ट्र- 411046 2. बाबू गंगाराम पटेल फ्लॅट नंबर-2, सहावा मजला, साई सदन, एस. नं 52, आंबेगाव बीके, पुणे हवेली महाराष्ट्र- 411046	नुसार देय रु. 26,69,052/- (रुपये सव्वीस लाख एकोणसत्तर हजार बावन्न फक्त)	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट बेअरिंग क्रमांक बी-17, चौथा मजला, मोजमाप क्षेत्र 455 चौ.फूट. म्हणजे 42.28 चौ.मी., 'संगम रेसिडेन्सी', म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये एस. क्र.51/ 3ए / 1 आणि एस. क्र. 51/3ए /5, वर बांधलेले आहे. वडगाव बुदुक, ता. हवेली, जिल्हा-पुणे महाराष्ट्र येथे स्थित. विक्री करारानुसार सीमा.	प्रत्यक्ष	रु. 22,20,000/- (रुपये बावीस लाख वीस हजार फक्त) रु. 2,22,000/- (रुपये दोन लाख बावीस हजार फक्त)	06-01-202 रोजी दु. 02.0 ते दु. 04.0 वाजेपयँत (निविदा दस्तावेजामधी अटीनुसार प्रत्येकी 5 मिनिटांच्या स्वयंकाल विस्तारांसह
1. मालमत्ता पाहणीचा दि					
2. बोलीवृद्धी रक्कम रु. 10	T////////	परवानगा आह. चे विनंतीपत्राची शेवटचा दिनांक 05/01/2023 रोज	A more	c an Eiran anna	ff and
NAME OF TAXABLE PARTY.		च विनतापत्राचा शवटचा दिनाक 05/01/2023 राज पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट क्र. 6		The second secon	श आह. 06-01-202

	बाक, पुण हवला महाराष्ट्र- 411046 मालमत्ता पाहणीचा दिन					
2.7	बोलीवृद्धी रक्कम रु. 10	,000/- पटीतील	परवानगी आहे.		1890	1951 570
3.7	बोली सादर करण्याची	/ ईरठे / सहभागा	चे विनंतीपत्राची शेवटचा दिनांक 05/01/2023 रोज	ती सायं.	5 वा. किंवा त्याप्	र्वी आहे.
-	कर्ज खाते क्रमांक - X0HLNUP 00002837876 1. मोहन श्रीहरी गायकवाड सी/ओ. भारत मते, दुसरा	22-03-2021 नुसार देय ह. 26,42,015/- (रुपये सट्वीस लाख बेचाळीस हजार आणि पंधरा फक्त)	पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट क्र. 6 तिसरा मजला, मोजमाप क्षेत्रफळ 525 चौ. फूट ''सिद्धी अपार्टमेंट'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये, जमीन बेअस्मि क्रमांक 128 हिस्सा क्रमांक 3/1 वर बांधले आहे. मोजमापाचे क्षेत्रफळ 305.78 चौ. मीटर, एकूण मोजमापाचे क्षेत्रफळ 04 एच. 06 आर पैकी मोजमापाचे क्षेत्रफळ 03 एच. 70 आर अधिक पोट खराबा 00 एच. 36 आर मौजे धायरी गाव, ता. हवेली, जि. पुणे पूर्व:- एस. क्र. 128/3/1, 12 फूट कॉमन स्स्ता, दक्षिण:- एस. क्रमांक 128/3/1 श्री. मारणे यांच्या मालकीची मालमत्ता, पिंडाम:- एस. क्र. 128/3/1 श्री. कातुडे, यांच्या मालकीची मालमत्ता, उत्तर:- एस. क्र. 128/3/1 12 फूट कॉमन स्स्ता	प्रत्यक्ष	ह. 16,27,500/- (रुपये सोळा लाख सत्तावीस हजार पाचशे फक्त) ह. 1,62,750/- (रुपये एक लाख बासष्ट हजार सातशे पन्नास)	06-01-202 रोजी दु. 02.0 ते दु. 04.00

।. मालमत्ता पाहणीचा दिनांक : 03-01-2023

बोलीवृद्धी रक्कम रु. 10,000/- पटीतील परवानगी आहे.

3. बोली सादर करण्याची / ईंरठे / सहभागाचे विनंतीपत्राची शेवटचा दिनांक 05/01/2023 रोजी सायं. 5 वा. किंवा त्यापूर्वी विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी कृपया सुरक्षित धनको यांच्या वेबसाईटवर म्हणजे https://www.cholamandalam.com आणि

www.auctionfocus.in येथे दिलेली लिंक पाहाबी. इच्छुक बोलीदार श्री. अक्षय सुरेश कांबळे यांच्या मोबाईल क्रमांक 8530955454, ई-मेल आयडी**: akshaysk@chola.murugappa.com**

वर संपर्क साधू शकतात. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8(6) अंतर्गत ही वैधानिक 30 दिवसांची विक्री सूचना देखील आहे

स्वा/-, प्राधिकृत अधिकारी, चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

दिनांकः 05-12-2022 स्थानः पुणे